

आदिवासी महिलांचे स्वयं सहाय्यता बचत
गट स्थापन करण्याच्या योजनेस प्रशासकीय
मान्यता आणि निधी उपलब्ध करून देणेवाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण २००२/प्र.क्र. १५/का.८

मत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक : ०६ फेब्रुवारी, २००४

वाचा : १) शासन निर्णय, महिला व बालकल्याण विभाग, क्र. माविम २००१/प्र.क्र. १०/का-१०, दि. २०.१.०३

२) महिला आर्थिक विकास महामंडळाचे अ.शा.पत्र क्र. माविम/ प्र.आ.स.वि./ /अशा/ २००३, दि. ०९ ऑगस्ट, ०३

३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००३/पुरवणी मागणी/प्र.क्र. ५२/का.७, दि. ५ जानेवारी, २००४.

प्रस्तावना : महिला धोरणातर्गत महिलांचे सक्षमीकरण करणे य सक्षमीकरणातून महिलांचा विकास घडवून आणून स्वयंरोजगारासाठी त्यांच्यामध्ये आत्मदिश्वास निर्माण करणे ही बाबलक्षात घेवून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळाने शासनास सादर केलेल्या स्वयंसहाय्य बचत गटाच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारावीन होती.

शासन निर्णय :- वरील प्रस्तावाच्या अनुषंगाने आदिवासी महिलांकरिता राज्यातील नाशिक, नंदूरबार, ठाणे, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, अमरावती य यवतमाळ, जिल्हयांमध्ये आदिवासी महिलांकरिता ३ वर्षात ४६०० स्वयंसहाय्य बचत गट प्रायोगिक तत्वावर स्थापन करण्यास शासन या निर्णयांन्यथे मान्यता देत आहे.

२. राज्यातील आदिवासी महिलांच्या विकासासाठी स्वयंसहाय्यता बचत गटाची निर्मिती, महिलासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, महिला उत्पादनासाठी बाजारपेठ य अनुषंगिक आधारसेवा इ. कार्यक्रम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतील.

३. सदरहू योजना ३ वर्षाकरीता राबवायाची आहे. त्याकरीता रु. ४.६६ कोटी रुपये अपेक्षित असून त्यास मंजूरी देण्यात येत आहे. सन २००३-२००४ या आर्थिक वर्षात रु. ४६,२८,०००/- इतकी रक्कम उपलब्ध करण्यात येत आहे. प्रत्येक महिला स्वयंबचत गटास रु. ९०,०००/- इतकी रक्कम उपलब्ध करू देण्यात येईल. या योजनेची अमलबजावणी घरिशिष्ट "अ"प्रमाणे करण्यात यावी. अमलबजावणी करताना पुढील बाबीं प्रामुख्याने विचारात घ्यायात.

१) गडचिरोली, यवतमाळ, ठाणे या जिल्ह्यातील अनुक्रमे माडिया, कोलाम, कातकरी या आदिस जमातींना प्राधान्य देण्यात यावे. त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात त्याची स्वयंसहाय्य बचत गटाकरिता निवड करण्यात यावी.

२) नंदूरबार जिल्ह्यातील घडगांव, अरुकलकुडा, तळोद्रा या तालुक्यांना स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करताना प्राधान्य देण्यात यावे.

३) अमरावती जिल्हातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील कोरकू या जमातीच्या आदिवासी महिला त्या तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येवून त्यांची निवड करण्यात यावी.

४. महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००३ (सन २००३ चा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम क्र. ३३) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४, दि. २६ डिसेंबर, २००३ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झालेला आहे. त्यामुळे सन २००३-२००४ या आर्थिक वर्षात आदिवासी महिलांचे स्वयं सहाय बचत गट या योजनेकरीता या शासन निर्णयाद्वारे रु. ४६,२८,०००/- इतक्या तरतूदीस मजूरी देण्यात येत आहे. यावरील खर्च मागणी क्रमांक- टी-४- लेखाशिर्ष- २२२५- अनु. जाती, अनु. जमाती व इतर मांगासर्व यांचे कल्याण- पंचयार्थिक योजनातर्गत योजनाजनजाती क्षेत्र उपयोजना- १०२- आर्थिक विकास (१२) आदिवासी महिलांचे स्वयंसहाय बचत गट स्थापण करणे (१२)(०१) राज्य योजनातर्गत योजना (२२२५-३५१-१) दत्तमत" या लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

५. सदर निधी हा आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक याचे अधिनस्त ठेवण्यात येत असून, त्यांनी सदरज्ञा निधी व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास, महामंडळ सर्वा. मुंबई यांना वितरित करावा.

५. हा शासन निर्णय, दित विभागाच्या सहमतीने त्यांचा अनौ. सदर्भ क्र. १२१/०४/व्यां-१४, दि. २२.१.२००४ व सदर्भ क्र. १६३३/अर्थोपाय, दि. २१.१.०४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांदाने.

(अ. मा. ओंगारे)
कार्यासन अधिकारी (१२१२०४)

प्रति,

अस्यकृत, आदिवासी विकास, नाशिक

प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व अपर अस्यकृत, आदिवासी विकास,

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक अस्दि. विकास प्रकल्प

संचालक, माहिती व प्रसिद्धी संचालनालय, मुंबई

व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई

सर्व जिल्हाधिकारी,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. (सर्व आदिवासी जिल्हे)

जिल्हा कोषागार, अधिकारी, नाशिक

झालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखा परिक्षा), मुंबई/ नागपूर

हेत विभाग (व्यां-१४) मंत्रालय, मुंबई

म. मंत्री / राज्यमंत्री (आ.वि.) याचे खाजगी सचिव

म. मुख्य सचिव कांचे रवीय सहाय्यक

आदिवासी विकास विभागातील सर्व कार्यासने

सर्व सह सचिव/ उप सचिव, आदिवासी विकास विभाग,

काळे अधिकारी (का.७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का.८)

परिशिष्ट-अ

शासन निर्णय क्र. संकीर्ण २००२/प्र.क्र. १५/का.८ दिनांक : ६ फेब्रुवारी, २००४

आदिवासी महिलांचे स्वयंसहाय्य बचत गट तयार करून त्यांना

शासनाभार्फत अनुदान देण्याची योजना.

| | | |
|---|---------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| १ | योजनेचे नांव | आदिवासी महिलांचे स्वयंसहाय्य बचतगट स्थापन करणे. |
| २ | योजनेचे उद्दीष्ट व स्वरूप | आदिवासी महिलांना केवळ बचत करण्यापुरते मर्यादित न ठेवता या महिलांना आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे व सक्षमीकरणातून या महिलांचा विकास घडवून आणून त्यांना ग्राम विकासात सहभागी करून घेणे, स्वयंरोजगारासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. |
| ३ | योजनेचे अंदाजपत्रक | प्रायोगिक तत्वावर आदिवासी जिल्ह्यात ही योजना चालू करण्यासाठी सन २००३-२००४ या आर्थिक वर्षात रु.४६.२८ लाख उपलब्ध करून देण्यात येत आहे. |
| ४ | योजना राबविणारी यंत्रणा | महिला आर्थिक विकास महामंडळ, मर्यादित, गृहनिर्माण भवन, बांद्रा(पूर्व), मुंबई-४०० ०५९. |
| ५ | योजनेचे लाभक्षेत्र | सदरची योजना ही आदिवासी महिलांकरिता राज्यातील नाशिक, नंदूरबार, गढचिरोली, गोदिया, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, व ठाणे या जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये राबविण्यात येईल. |
| ६ | योजनेच्या अटी व शर्ती | १) लाभार्थी हा त्या जिल्ह्यातील (लाभक्षेत्रातील) रहिवाशी असावा. २) लाभार्थी हा आदिवासी समाजाचा असावा. ३) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. |
| ७ | प्रशासकीय नियंत्रण | महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. |
| ८ | लाभार्थ्यांची निवड | महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. |